



GE Power India Limited

CIN-L74140MH1992PLC068379

Corporate Office: Axis House, Plot No 1-14, Towers 5 & 6,
Jaypee Wish Town, Sector 128 Noida
Uttar Pradesh - 201301

T +91 0120 5011011
F +91 0120 5011100
www.ge.com/in/ge-power-india-limited

22 December 2021

To,
The Manager Listing,
National Stock Exchange of India Ltd.
Exchange Plaza,
Plot No. C/1, G Block,
Bandra-Kurla Complex, Bandra (E),
Mumbai - 400 051

To,
The Manager Listing,
BSE Ltd.
P.J. Towers, Dalal Street,
Mumbai - 400 001

Symbol: **GEPIL**

Scrip Code: **532309**

Sub.: Newspaper Advertisement – Dispatch of Postal Ballot Notice

Dear Sir/Madam,

Pursuant to Regulation 30 read with Part A of Schedule III of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, as amended from time to time, please find enclosed copy of notice published in English and regional (Marathi) newspapers on 21 December 2021 with respect to dispatch of notice of Postal ballot to the members.

This is for your information and records.
Thanking you,

For GE Power India Limited

Kamna Tiwari
Company Secretary & Compliance Officer

PCA norms unlikely to impact NBFCs for now

Non-bank lenders have raised capital and kept bad loans under control

Shayan Ghosh
shayan.gilvint@mint.com
MUMBAI

Many non-bank lenders have recently raised capital and kept bad loans under control, experts tracking the sector said, ahead of the new prompt corrective action (PCA) framework that kicks in from October. As a result, the Reserve Bank of India (RBI) move to regulate non-banking financial companies (NBFCs) on par with banks is not expected to impact them immediately.

The new regulations will be based on the financials of NBFCs as on 31 March 2022. As NBFCs are interconnected with the banking system, RBI has been trying to bridge the gap in regulations between them and banks. After introducing scaled-based regulations in October, RBI announced stringent asset quality classifications for them in November.



The RBI has been trying to bridge the gap in regulations between NBFCs and banks.

It also reflects the growing size, scale and systemic importance of NBFCs, said Kirishan Sitaram, senior director and deputy chief ratings officer, Crisis Ratings. Capital adequacy and asset quality, which are the key factors influencing balance-sheet resilience, is what RBI will assess when referring NBFCs to the PCA framework, according to Sitaram. The graded restrictions under the framework will enable NBFCs to take corrective action when they breach stipulated thresholds and reduce chances of insolvency, he said.

The PCA framework for NBFCs introduced on 14 December aims to nurse those with risky balance sheets back to health. The regulator's move came after several non-bank financiers faced liquidity troubles, resulting in three of them being taken to insolvency tribunals for resolution.

The central bank listed three risk thresholds that could result in NBFCs

being placed under PCA. The objective is to enable supervisory intervention at the appropriate time and require NBFCs to initiate timely remedial measures. The guideline excludes government companies, NBFCs below ₹1,000 crore in size, and housing finance firms, among others.

For NBFCs excluding core investment firms, the first risk threshold would be breached if the capital adequacy ratio falls 300 basis points (bps) below the regula-

net non-performing assets (NPAs) of more than 6% and could have potentially breached the net NPA criteria. However, they have expressed keenness to focus on recovery and write-offs to move towards net NPA of less than 6% in their annual numbers for FY22, it said.

NBFCs would have to make more provisions to avoid PCA restrictions if there are asset quality surprises in the coming months, experts pointed out.

"As of now, most of the large NBFCs are comfortably poised to comply with the regulations. Many NBFCs have raised capital before and during the pandemic, leading to an improvement in their capital buffers, and carried excess credit risk loss provisions to navigate the pandemic impact on asset quality," said Jinay Gala, associate director at India Ratings and Research.

The new norms also establish a regulatory course of action in an event of a breach of certain parameters and would thus act as early warning signals, Gala said.

NEW RULES

THE new regulations will be based on the financials of non-bank lenders as on 31 March 2022.

THE PCA framework for NBFCs aims to nurse those with risky balance sheets back to health.

THE regulator's move came after several non-bank financiers faced liquidity troubles.

tory minimum of 15%. It would also be breached if tier-1 capital ratio falls 200bps below the regulatory minimum ratio of 10%, and if the net bad loan ratio is more than 6%.

CareEdge Ratings said it does not expect any NBFC in its rated universe to be impacted by PCA. Some NBFCs have

GE POWER INDIA LIMITED
CIN: L74140MH1992PLC068379
Registered Office: Regus Magnus Business Centres, 9th floor, Platina, Block G, Plot C-59, 6/8C, Bandra (E), Mumbai, Maharashtra - 400051
Tel: No. +91 22 67000500; Fax: +91 22 67000600
Website: www.ge.com/in/ge-power-india-limited

NOTICE TO MEMBERS

Postal Ballot, Remote E-Voting and other related information

1. Notice is hereby given that the resolutions set out in the Postal Ballot notice dated 29 November 2021 are proposed to be passed by the members of GE Power India Limited (the Company) by means of Postal Ballot, only by way of remote e-voting process (E-voting). Notice has been sent electronically to the members whose e-mail address is registered with the Company / KFin Technologies Private Limited (KFinTech), Company's Registrar and Transfer Agent / Depository Participant(s), as on Friday, 10 December 2021, i.e. the Cut-Off Date. The Company has completed electronic dispatch of Postal Ballot Notice on Monday, 20 December 2021.

2. The Postal Ballot Notice is available on the Company's website at <https://www.ge.com/in/ge-power-india-limited> and on the websites of the Stock Exchanges at www.bseindia.com and www.nseindia.com and on the website of KFin Technologies Private Limited (KFinTech) at <https://evoting.kfintech.com>. Members who do not receive the Postal Ballot Notice may download it from the above-mentioned websites.

3. The material documents referred to in the Notice and Statement pursuant to Section 102 of the Act will be available for inspection in the electronic mode. Members seeking to inspect such documents can send an e-mail to investor-relations@ge.com.

4. Pursuant to the provisions of Section 108 of the Companies Act, 2013 read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 (as amended from time to time) and Regulation 44 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, read with other applicable provisions of the Act, members are pleased to provide to Members with the facility to exercise their right to vote by electronic means (Remote E-Voting) to transact the business as set out in the Postal Ballot Notice through the Remote E-Voting facility provided by KFinTech.

5. The Remote E-Voting period commences on Wednesday, 22 December 2021 at 9:00 a.m. IST and ends on Thursday, 20 January 2022 at 5:00 p.m. IST. The E-Voting module shall be disabled after the aforesaid time period.

6. A person, whose name appears in the Register of Members/ Beneficial owners as on the cut-off date i.e. Friday, 10 December 2021 shall be entitled to avail the facility of Remote E-Voting. Voting rights of a member/beneficial owner (in case of electronic shareholding) shall be in proportion to his/her/its shareholding in the paid-up equity share capital of the Company as on the Cut-Off Date. A person who becomes a member after the Cut-Off Date should treat this notice for information purpose only.

7. Manner of e-voting by members holding shares in dematerialized mode, physical mode and members who have not registered their email address has been provided in the Postal Ballot Notice. The manner in which persons who have forgotten the User ID and Password, can obtain / generate the same, has also been provided in the said Notice.

8. **Manner of registering/ updating e-mail address:**

a) Members who hold shares in physical mode and have not registered / updated their e-mail address with the Company, can temporarily register / update the same by clicking on <https://ris.kfintech.com/client-services/postalballot/registration.aspx>

b) Members holding shares in dematerialized mode and have not registered / updated their e-mail address, can register / update their e-mail address with the Depository Participant(s) where they maintain their demat accounts.

9. The resolution, if approved, shall be deemed to have been passed on the last date of e-voting i.e. 20 January 2022. The results of e-voting will be announced on or before Saturday, 22 January 2022 and will be displayed on the Company's website www.ge.com/in/ge-power-india-limited and communicated to the Stock Exchanges and National Securities Depository Limited and Central Depository Services (India) Limited and KFinTech.

10. In case of any queries, please visit Help and FAQs section available at KFinTech website <https://evoting.kfintech.com>. For any grievances related to remote e-voting, please contact KFin Technologies Private Limited, Selenium Tower B, Plot Nos. 31 & 32, Financial District, Nanakramguda, Serilingampally Mandal, Hyderabad - 500032 at evoting@kfintech.com, Toll Free No. 1800 395 4001.

By order of the Board
For GE Power India Limited
Place: Noida
Date: 20 December 2021
Kamna Tiwari
Company Secretary & Compliance Officer

DELHI JAL BOARD, GOVT. OF N.C.T. OF DELHI
OFFICE OF THE ADDL. CHIEF ENGINEER (M-10)
ENGINEERS BHAWAN, 2ND FLOOR, ANDREWS GANJ, NEAR MOULI CHAND CROSSING,
NEW DELHI-110049. Mail: -asem10_djb@gmail.com
NIT No. 5/ACE (M-10)/AEE (T) M-10/2021-22
Press Tender

S. No.	Name of work	Reserve price	Date of release of tender in e-procurement solution	Last date and time for download & RTGS through e-procurement solution
1.	Replacement of 900/800/600 mm dia PSC water line emanating from Jal Vihar to Seva Nagar Flyover in front of Railway crossing near AEE (M-10) (Package-3) under EES (II) (AC-42) (Kasturba Nagar)	7599085/-	2021_DJB_213027_7	18.12.2021 Upto 2.00 PM
2.	Improvement of sewerage system of sewer line from C-33 to C-153, D-77 to D-10 and adjoining area in Lajpat Nagar-I under EES (II) (AC-42) (Kasturba Nagar)	7728384/-	2021_DJB_213027_8	18.12.2021 Upto 2.00 PM

Further details in this regard can be seen at www.e-procurement.delhi.gov.in
ISSUED BY P.R.O. (WATER) STOP CORONA. WEAR MASK. FOLLOW PHYSICAL DISTANCING. MAINTAIN HAND HYGIENE.
Advt. No. J.S.V. 853(2021-22) ASST. EXECUTIVE ENGINEER (T) M-10

MADHYA PRADESH ROAD DEVELOPMENT CORPORATION LTD.
(MP State Highway Authority) (Govt. of M.P. Undertaking)
45-A, Aera Hills, Bhopal-462011, Ph. : (0755-2597290/2765205
MPRDC Fax: 0755-2572643, Website : mprdc.gov.in, CIN : U45203MP2004SG016758
Bhopal, Date : 17.12.2021
M.P. Road Development Corporation Ltd., is a wholly owned company of Govt. of MP looking after State Highways and other Infrastructure Development projects of Madhya Pradesh. MPRDC invites applications from eligible candidates for the following posts :-

S. No.	Name of post & Pay Scale	No. of Posts (Category wise)	Qualification criteria	Qualifying % of Marks
1.	Manager (Technical)** (pay scale of Rs. 15600-39100+5400 Grade Pay)	UR-03	BE/B.Tech. in Civil Engineering from AICTE Approved Institute. Candidate must have qualified GATE-2021 in Civil Engineering stream.	60% mini.
2.	Chief Accounts Officer** Rs. 50,000/- (Per month) + CPI	UR-01	Retd. Class-I or II officer from Finance Deptt. of State/Central Govt. with minimum 20 years' experience.	-
3.	Manager (MIS)** Rs. 30000/- (Per month) + CPI	ST-01	B.E./B.Tech in Electronics & Communication/Computer Engineering/IT/CS from AICTE approved institution	-

* Regular (permanent) Post** Purely on Contract.
The General Terms and Conditions are as follows:
1. For SN. 2, applications submitted in the office of Chief General Manager (Admn.), MPRDC, 45-A, Aera Hills, Bhopal (MP). Application not submitted in the prescribed format or incomplete in any respect shall stand rejected.
2. For SN. 1 and 3, application form submitted through www.mponline.gov.in only.
3. For SN. 2 and 3, the selection will be made purely on the basis of interview and for SN. 1, the selection will be made on the basis of GATE-2021 Score.
4. For SN. 2 and 3, on Contract basis initially for One year & which can be extended, based upon satisfactory performance and mutual consent as per requirements of the MPRDC.
5. MD, MPRDC will have full right to accept or reject any or all applications without assigning any reason thereof.
6. All details are mentioned in the Rule Books. The details are also showing on www.mprdc.gov.in. The last date for submission of applications 22.01.2022 till 5.30 pm.
M.P. Madhyam 102998/2021 CHIEF GENERAL MANAGER (ADMN.)

DELHI JAL BOARD
Govt. of N.C.T. of Delhi
OFFICE OF EXECUTIVE ENGINEER (O) DR. III
Kanhaya Nagar, Delhi-110025, Phone: 011-27394275, Email: eeo3@delhi.gov.in
PRESS NIT No. 15 (2021-22)

S. No.	Name of work	Estimated Contract Value (₹) / Amount put to tender	Earnest Money (EMD) (₹.)	Tender (processing Fee / Non Refundable) / Tender ID No.	Date of Release of Tender / Tender ID No.	Last date/ time of receipt of tender
1.	Providing & Laying 300 mm dia. Internal sewer line in Unauthorized colonies Pooth Kalan Road (Reg. No.-45) and Pooth Kalan Ext. (Reg. No.-97/ED) falling under (Bottle catchment area in Delhi)	Lump Sum	Rs. 8,67,700/- (Exempted vide office memorandum No. FSA/2020-PPD, Dt.11.11.2020 and DUB endorsement No. DUB/0200-21/MDP/1971 dated 22.12.2020) (Declaration forms to be filled)	₹ 15000/-	20.12.2021/ 10.09.2022	2021_DJB_213017_1 upto 3.00 PM

Further details in this regard can be seen at <https://www.e-procurement.delhi.gov.in>
ISSUED BY P.R.O. (WATER) STOP CORONA. WEAR MASK. FOLLOW PHYSICAL DISTANCING. MAINTAIN HAND HYGIENE.
Advt. No. J.S.V. 856 (2021-22) Executive Engineer (O) DR. III

OFFICE OF THE EXECUTIVE ENGINEER (WB-1)
DELHI JAL BOARD, GOVT OF N.C.T. OF DELHI
ROOM No. 41, 8, BULWING, JHANGRAH, NEW DELHI-110005
Phone: 9650094325, Email ID: eeb@delhi.gov.in
PRESS NIT No. 15/WR-1/2021-22

Sr. No.	Name of Work	Estimated Contract Value (₹) / Amount put to tender	Earnest Money (EMD)	Tender Fee	Date of Release of Tender / Tender ID No.	Last Date/Time of receipt of tender
1.	Rejuvenation of 77 Nos. Water Bodies of varying capacity from 50 KLD to 1000 KLD on DUB basis in various parts in Delhi (Package-3) under E.E. (WB-1)	₹ 15000/-	EMD Declaration Vide office memorandum No. FSA/2020-PPD, Dt.11.11.2020 and DUB endorsement No. DUB/0200-21/Misc- (HPT)/971 Dated: 22.12.2020	₹ 15000/-	20.12.2021/ 2021_DJB_213014_1	20.12.2021/ 20.01.2022 At 03.00 PM

Further details in this regard can be seen at <https://www.e-procurement.delhi.gov.in>
ISSUED BY P.R.O. (WATER) STOP CORONA. WEAR MASK. FOLLOW PHYSICAL DISTANCING. MAINTAIN HAND HYGIENE.
Advt. No. J.S.V. 858 (2021-22) EXECUTIVE ENGINEER (WB-1)

NATIONAL CREDIT GUARANTEE TRUSTEE COMPANY LIMITED
NCGTC

National Credit Guarantee Trustee Company Ltd (NCGTC) is a wholly owned company of Department of Financial Services, Ministry of Finance, Government of India incorporated under the Companies Act 1956 on March 28, 2014 to act as a common trustee company for multiple credit guarantee funds. NCGTC is looking to recruit suitable professionals for the following posts (on long term contract basis):

1. Deputy General Manager
2. Assistant General Manager
3. Managers – Accounts & Compliance /Risk / Treasury

Please visit the website www.ncgctc.in for further details. Addendum/Corrigendum, if any, will be published on NCGTC website only. Candidates should refer the same before submission of final application. Last Date of Submission of Applications January 05, 2022.

GOVERNMENT OF ASSAM
PUBLIC WORKS ROADS DEPARTMENT
OFFICE OF THE CHIEF ENGINEER (EAP)
AR&RT COMPLEX FATASIL AMBARI GUWAHATI-25
Email: cea.apes@nic.in

RFB No. : CE / APART / 18 / 2021 / 30

REQUEST FOR BIDS (RFB)
E-PROCUREMENT NOTICE
(Two-Envelope Bidding Process with e-Procurement)

The Government of Assam through Government of India has received financing from the World Bank towards the cost of the APART Project and intends to apply part of the proceeds to the eligible payment under the contract. Bids are invited online from the eligible bidders from India for the following works as detailed in the table below.

Sl. No.	Package no.	Name of the work	Approx. value of work (Rupees in Lakh)	Bid security (₹NR)	Cost of Bid Documents (₹NR)	Completion Period (month)
1.	APART/NOCP/ MARKETS/ C-01	Market Modernization and Improvement Program (MIMP) of Bhaga Bazar General Market in Cachar District under APART	264.03	5,28,000	5,000	12
2.	APART/NOCP/ MARKETS/ SIV-01	Market Modernization and Improvement Program (MIMP) of Mohrapur Weekly Market in Charaideo District under APART	248.42	4,96,840	5,000	12
3.	APART/NOCP/ MARKETS/ JH-02	Market Modernization and Improvement Program (MIMP) of Thegaibari Weekly Market in Jorhat District under APART	191.55	3,83,100.00	5,000	12
4.	APART/NOCP/ WAREHOUSES/ GLT-02	Renovation & Upgradation of Warehousing Facilities under the scheme of APART in existing Warehouse Complex at Golaghat in Golaghat District	299.99	5,99,980	5,000	12

The bidding documents are available online on <http://www.assamenders.gov.in> from 24/12/2021 to 24/01/2022. Bidders will be required to register on the website which is free of cost. For submission of the bids, the bidder is required to have Digital Signature Certificate (DSC). Bids must be submitted online on <http://www.assamenders.gov.in> on or before 14:00 Hours on 24/01/2022. Other details can be seen in the bidding document.

Sd/- (Paban Terang)
Chief Engineer, (EAP) PWRD
Assam, Fatasil Ambari, Guwahati-25
Janasanyog No. CF/2469/21

BHEL SHIKSHA MANDAL
(Patronised by BHEL)
MGM Dispensary Building, D-Sector, Piplani, Bhopal-462022
Telephone : 0755-2503418, 2503947

No. HR-2(1) EMPLOYMENT NOTICE Date: 21.12.2021
"PRINCIPALS REQUIRED FOR C.B.S.E SCHOOLS"
Online Applications are invited through our website: www.bsmhoptal.com for the post of PRINCIPALS (Two Posts) for English medium schools of BHEL Shiksha Mandal affiliated to CBSE, Delhi. For details please visit our website www.careers.bhel.in & www.bsmhoptal.com. Any amendments / Corrigendum to the advertisement will be available on websites only. SECRETARY, BHEL Shiksha Mandal

GAIL (India) Limited
(A Government of India Undertaking)

NOTICE

NOTICE is hereby given that a meeting of the Board of Directors of GAIL (India) Limited is scheduled on Thursday, 23rd December, 2021 to, inter-alia, consider the recommendation for payment of Interim Dividend for FY 2021-22. For the purpose of payment of Interim dividend, if so, approved by the Board, the 'RECORD DATE' will be Friday, 31st December, 2021.

The notice may be accessed at the Company's website - www.gailonline.com and may also be accessed at the websites of the Stock Exchange(s) at www.bseindia.com and www.nseindia.com.

For GAIL (India) Limited
Place New Delhi Sd/-
Date: 21.12.2021 (A.K. Jha)
E-mail: shareholders@gail.co.in Company Secretary
Registered Office: 16, Bikaji Cama Place, R.K. Puram, New Delhi - 110066
Phone: 011-26182955, Fax: 011-26185941 CN L2020DL19846018976
www.gailonline.com #givingpossibilities Follow us on

Noida Authority
Administrative Building, Sector-6, Noida-201301 (UP)
Website : www.noidaauthorityonline.com

E-TENDER NOTICE

E-Tenders are invited from firms/contractors registered with UPCL Lunknow for the following jobs against which bids can be uploaded and same shall be opened/downloaded as per schedule mentioned. The details and conditions of all tenders are available on Noida Authority's official website : www.noidaauthorityonline.com & <http://tender.up.nic.in>. Please ensure to see these websites for any changes / amendments & corrigendum etc.

Above Rs. 1.00 Cr.

(A) 1. 21/CGM/AS/JM/JAL-OA/21-22 -
O/M of STP (Five Year Running Operation and maintenance of 54 MLD (with Combitreat) and 33 MLD based on SBR-Technology STP's including Supply, installation, testing & commissioning of CCTV, O.L.M.S, and Flow meter at Sector-54, Noida). Cost: 2427.13 Lac

2. 22/CGM/AS/JM/JAL-OA/21-22 -
O/M of STP (Five Year Running Operation and maintenance of 34 MLD (with Combitreat) and 25 MLD based on SBR-Technology STP's including Supply, installation, testing & commissioning of CCTV, O.L.M.S, and Flow meter at Sector-50, Noida). Cost: 2097.97 Lac

Which can be uploaded by date 27.12.2021 upto 5.00 pm. Pre-qualification shall be opened/downloaded on date 28.12.2021 at 11.00 am. Chief General Manager
Office : Sector-6 Noida
CLEAN, GREEN, SAFE & SECURE NOIDA

NOTICE			
NAME OF THE COMPANY: TATA SALT LIMITED			
REGD OFFICE: "BOMBAY HOUSE", 24 HONMI MODI STREET, FORT, MUMBAI-400001			
Notice is hereby given that the certificate(s) for the under mentioned securities have been lost / mislaid and the holder(s) of the said securities / applicant(s) has/have applied to the company to issue duplicate certificate(s). Any person who has a claim in respect of the said securities should lodge such claim with the company at its registered office within 15 days from this date, else the company will proceed to issue duplicate certificate(s) - without further intimation.			
NAME OF THE HOLDER(S)	KIND & FACE VALUE OF SECURITIES	NO. OF SECURITIES	DISTINCTIVE NUMBERS
ARUN KUMAR DHAL- Decd	EQUITY - OF FV RS 10.00	55	370494608 - 370494662
RAJU BALA DHAL			
JAMSHEDPUR [PLACE]	21/12/2021 [DATE]	ARUN KUMAR DHAL- Decd, RAJU BALA DHAL	[NAME OF HOLDER(S)/APPLICANT(S)]

PUBLIC NOTICE: LOST ID CARD	
	Branch Office: ICICI Bank Ltd., Regional Office, 4th Floor, Suyojit Trade Centre, Opp Rajiv Gandhi Bhawan, Sharanpur Road, Nashik
Abdul Salam, S/o Abdul Raheem, Employee ID No. 213025 was posted at Sharanpur Road, Nashik Branch in Capacity of Sharanpur Road, Nashik, lost his ID Card, ID Card Lost Date is 15-11-2021	
1. On behalf of the bank, this Notice is to notify you that the mentioned ID Card has been cancelled by the bank itself, after a police complaint.	
2. If a person uses the card, the person will be considered a criminal or defaulter.	
Date: December 21, 2021	Sd- For ICICI Bank Ltd.

PUBLIC NOTICE			
TAKE NOTICE THAT, I am investigating the unencumbered right, title and interest on behalf of my client/s who have agreed to purchase an industrial gala from the sole owner ADAURA ELECTRONIC SYSTEMS PVT. LTD, Industrial Unit No. 21, Ground floor, New Nandu Industrial Premises Co-op. Society Limited, Plot No. 3-B, Mahakali Caves Road, Andheri (East), Mumbai - 400 093, totally admeasuring 2210 square carpet area, (Ground floor carpet area is 1105 square feet carpet area + First floor carpet area is 1105 square feet), and the building is consists of Ground + one upper floor, without lift, without RCC, situated on the plot of land bearing C.T.S. No. 46 (Part), of Village Mulgaon, Taluka Andheri (hereinafter referred to as "the said industrial gala"), together with 5 shares of Rs. 50 each, bearing Share Certificate No. 27, Distinctive Nos. 146 to 150 (Both Inclusive), Dated.30.07.1991, issued by the society.			
The devolution of previous title deeds and documents of the existing owner are as follows.			
1. Un registered Agreement, Dated. 29th August, 1971, by M/S. NANDU CONSTRUCTION, to first purchaser MR. DHIRUBHAI NAROTAMDAS VORA.			
2. Un registered Agreement, Dated. 29th June, 1977, by MR. DHIRUBHAI NAROTAMDAS VORA, to second purchaser M/S. DHANRAJ ENTERPRISES.			
3. Un registered Agreement, Dated. 5th February, 1982, by M/S. DHANRAJ ENTERPRISES, to third purchaser AVCON CONTROL PVT. LTD.			
4. Un registered Agreement for Sale, Dated. 20th March, 1989, by AVCON CONTROL PVT. LTD. to fourth purchasers MR. RAJAN AVINASH KAWALE AND SMT. PRAMILA.A. KAWALE.			
5. Un registered Conveyance Deed, Dated. 25th June, 1991, by MR. RAJAN AVINASH KAWALE AND SMT. PRAMILA.A. KAWALE, to fifth purchasers ADAURA ELECTRONIC SYSTEMS PVT. LTD, being the existing owner.			
Out of above 5 chain of documents originals 1, 2 and 4, serial numbers of the said industrial gala are lost or misplaced, for which Police N.C./F.I.R. in Lost Property Register bearing Entry No. 32723/2021, Dated. 18th December, 2021, with Meghadi Police Station, Andheri (East), Mumbai, is lodged.			
All persons having or claiming any right, title, interest, claim and demand of whatsoever nature into or upon the said industrial gala or any part thereof by way of sale, gift, lease, lien, release, charge, trust, mortgage, maintenance, easement or otherwise howsoever and/or against the owner are hereby required to make the same known in writing to the undersigned supported with the original documents at his office at Shop No. 17, Ground floor, Nirmala C.H.S. Limited, Junction of Caesar Road and J.P. Road, Andheri (West), Mumbai - 400 058, MOB: 9820838373, within 15 days from the date of publication of this notice failing which, the claims etc, if any, of such person(s) shall be considered to have been waived and/or abandoned, and the transaction between the owner and my clients for the purchase of said industrial gala shall be completed.			
Sd/- SHAILESH B. SHAH, Advocate High Court, Registration No. MAH/644/1988.			
Place: Mumbai. Date: 21st December, 2021.			

APPENDIX IV	
[See rule 8 (1)]	
POSSESSION NOTICE	
(for immovable property)	
Whereas,	
The undersigned being the Authorized Officer of INDIABULLS HOUSING FINANCE LIMITED (CIN:L65922DL2005PLC136029) under the Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 and in exercise of powers conferred under Section 13(2) read with Rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 issued Demand Notice dated 07.06.2021 calling upon the Borrower(s) DNYANDEO DILIP VYAWAHARE AND JYOTI DNYANDEO VYAWAHARE to repay the amount mentioned in the Notice being Rs. 20,14,415.10 (Rupees Twenty Lakhs Fourteen Thousand Four Hundred Fifteen and Ten Paise Only) against Loan Account No. HHLKAL00312010 as on 20.05.2021 and interest thereon within 60 days from the date of receipt of the said Notice.	
The Borrower(s) having failed to repay the amount, Notice is hereby given to the Borrower(s) and the public in general that the undersigned has taken symbolic possession of the property described herein below in exercise of powers conferred on him under Sub-Section (4) of Section 13 of the Act read with Rule 8 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 on 16.12.2021 .	
The Borrower(s) in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of INDIABULLS HOUSING FINANCE LIMITED for an amount of being Rs. 20,14,415.10 (Rupees Twenty Lakhs Fourteen Thousand Four Hundred Fifteen and Ten Paise Only) as on 20.05.2021 and interest thereon.	
The Borrowers' attention is invited to provisions of Sub-Section (8) of Section 13 of the Act in respect of time available, to redeem the Secured Assets.	
DESCRIPTION OF THE IMMOVABLE PROPERTY	
FLAT NO. 202, 2ND FLOOR, SURVEY NO. 27A, EKVAREA APARTMENTS, EKVIRA KURPA COOPERATIVE HOUSING SOCIETY LTD., REVENUE VILLAGE, KULAGAON, TAL- AMBERNATH, BADLAPUR, THANE, MAHARASHTRA- 421305, ADMEASURING ABOUT 885 SQ. FEET EQUAL TO 82.25 SQ. METRE BUILT-UP AREA + 50 SQ. METRE OPEN TERRACE ADJACENT THERETO AND BOUNDED BY	
EAST : AS PER TITLE DEEDS	WEST : AS PER TITLE DEEDS
NORTH : AS PER TITLE DEEDS	SOUTH : AS PER TITLE DEEDS
Date: 16.12.2021	Sd/- Authorised Officer
Place: THANE	INDIABULLS HOUSING FINANCE LIMITED

PUBLIC NOTICE	
Please take note that we, Mrs. Shweta Rahul Sartape (nee Shweta Vishwas Naik) and Mrs. Komal Vishwas Naik are the daughters and the only 2 Legal Heirs of our mother Late Mrs. Anushree Vishwas Naik (nee Sharyu Parshuram Vaidya) and are giving this public notice to bring to the attention of the public at large the following :	
That our mother was one of 5 children of Mr. Parshuram Shankar Vaidya (since deceased) and Mrs. Sumitra Parshuram Vaidya, our grandparents.	
That late Mr. Parshuram Shankar Vaidya was the owner of Flat No. 264, located on 1st Floor, of Building No. 17, of Viraj Tiara, earlier known as Adarsh Nagar Beach Corner CHS Ltd., situate on plot bearing C. S. No. 16, Mahim Division, G/South Ward, Veer Nariman Road, Prabhadevi, Mumbai-400 025, and our mother has a one fifth right, title and share in the said premises.	
That at present on the said plot there is ongoing building work of an exclusive 39 storey stand-alone residential tower, Viraj Tiara. The said plot premises is under process of redevelopment.	
Any person/s entering into any transaction in respect of the said Property or any part thereof by way of sale, exchange, transfer, mortgage, gift, tenancy, lease and licence, hypothecation, charge, lien, easement or otherwise whatsoever shall be doing so at his own risk and such person/s shall not acquire any right or interest or title to or in the Schedule Property.	
There are family disputes regarding the claims of the above flat.	
For more information call the following mobile number. Mrs. Shweta Rahul Sartape - 9821242538 Ms. Komal Vishwas Naik - 9821307370 Date : 20.12.2021	

PUBLIC NOTICE	
Notice is hereby given to the general public that Mrs. Anne Pereira W/o late Rock Pereira residing at House No. 32, Tank Road-3, Sahar Village, Mather Pakhadi, Mumbai-400 099 is intending to transfer the Scheduled property in her name. The scheduled property is in the name of Mr. C. M. Noronha. Mrs. Anne Pereira has been residing at the scheduled property for the last 50 years. Mrs. Anne Pereira is the only surviving legal heir to the scheduled property. If any persons, bank or financial institutions have any claim or right to the below stated property is hereby called upon to intimate the undersigned within 14 days from the date of publication of this notice.	
Schedule of Property	
Pereira House, admeasuring 54.7 sq.m. built up area on K/East Ward, having address as House No. 32, Tank Road-3, Sahar Village, Mather Pakhadi, Mumbai-400 099	
At Mumbai on 21.12.2021.	
Sd/- Jessy Payne For M/s Payne and Associates Address : Office No. 5, Abbas Building, Match Factory Lane, Kurla West, Mumbai-400 070 Mobile No. 9890920596	

PUBLIC NOTICE	
TAKE NOTICE THAT, I am investigating the unencumbered right, title and interest on behalf of my client/s who have agreed to purchase an industrial gala from the sole owner ADAURA ELECTRONIC SYSTEMS PVT. LTD, Industrial Unit No. 21, Ground floor, New Nandu Industrial Premises Co-op. Society Limited, Plot No. 3-B, Mahakali Caves Road, Andheri (East), Mumbai - 400 093, totally admeasuring 2210 square carpet area, (Ground floor carpet area is 1105 square feet carpet area + First floor carpet area is 1105 square feet), and the building is consists of Ground + one upper floor, without lift, without RCC, situated on the plot of land bearing C.T.S. No. 46 (Part), of Village Mulgaon, Taluka Andheri (hereinafter referred to as "the said industrial gala"), together with 5 shares of Rs. 50 each, bearing Share Certificate No. 27, Distinctive Nos. 146 to 150 (Both Inclusive), Dated.30.07.1991, issued by the society.	
The devolution of previous title deeds and documents of the existing owner are as follows.	
1. Un registered Agreement, Dated. 29th August, 1971, by M/S. NANDU CONSTRUCTION, to first purchaser MR. DHIRUBHAI NAROTAMDAS VORA.	
2. Un registered Agreement, Dated. 29th June, 1977, by MR. DHIRUBHAI NAROTAMDAS VORA, to second purchaser M/S. DHANRAJ ENTERPRISES.	
3. Un registered Agreement, Dated. 5th February, 1982, by M/S. DHANRAJ ENTERPRISES, to third purchaser AVCON CONTROL PVT. LTD.	
4. Un registered Agreement for Sale, Dated. 20th March, 1989, by AVCON CONTROL PVT. LTD. to fourth purchasers MR. RAJAN AVINASH KAWALE AND SMT. PRAMILA.A. KAWALE.	
5. Un registered Conveyance Deed, Dated. 25th June, 1991, by MR. RAJAN AVINASH KAWALE AND SMT. PRAMILA.A. KAWALE, to fifth purchasers ADAURA ELECTRONIC SYSTEMS PVT. LTD, being the existing owner.	
Out of above 5 chain of documents originals 1, 2 and 4, serial numbers of the said industrial gala are lost or misplaced, for which Police N.C./F.I.R. in Lost Property Register bearing Entry No. 32723/2021, Dated. 18th December, 2021, with Meghadi Police Station, Andheri (East), Mumbai, is lodged.	
All persons having or claiming any right, title, interest, claim and demand of whatsoever nature into or upon the said industrial gala or any part thereof by way of sale, gift, lease, lien, release, charge, trust, mortgage, maintenance, easement or otherwise howsoever and/or against the owner are hereby required to make the same known in writing to the undersigned supported with the original documents at his office at Shop No. 17, Ground floor, Nirmala C.H.S. Limited, Junction of Caesar Road and J.P. Road, Andheri (West), Mumbai - 400 058, MOB: 9820838373, within 15 days from the date of publication of this notice failing which, the claims etc, if any, of such person(s) shall be considered to have been waived and/or abandoned, and the transaction between the owner and my clients for the purchase of said industrial gala shall be completed.	
Sd/- SHAILESH B. SHAH, Advocate High Court, Registration No. MAH/644/1988.	
Place: Mumbai. Date: 21st December, 2021.	

APPENDIX IV	
[See rule 8 (1)]	
POSSESSION NOTICE	
(for immovable property)	
Whereas,	
The undersigned being the Authorized Officer of INDIABULLS HOUSING FINANCE LIMITED (CIN:L65922DL2005PLC136029) under the Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 and in exercise of powers conferred under Section 13(2) read with Rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 issued Demand Notice dated 07.06.2021 calling upon the Borrower(s) DNYANDEO DILIP VYAWAHARE AND JYOTI DNYANDEO VYAWAHARE to repay the amount mentioned in the Notice being Rs. 20,14,415.10 (Rupees Twenty Lakhs Fourteen Thousand Four Hundred Fifteen and Ten Paise Only) against Loan Account No. HHLKAL00312010 as on 20.05.2021 and interest thereon within 60 days from the date of receipt of the said Notice.	
The Borrower(s) having failed to repay the amount, Notice is hereby given to the Borrower(s) and the public in general that the undersigned has taken symbolic possession of the property described herein below in exercise of powers conferred on him under Sub-Section (4) of Section 13 of the Act read with Rule 8 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 on 16.12.2021 .	
The Borrower(s) in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of INDIABULLS HOUSING FINANCE LIMITED for an amount of being Rs. 20,14,415.10 (Rupees Twenty Lakhs Fourteen Thousand Four Hundred Fifteen and Ten Paise Only) as on 20.05.2021 and interest thereon.	
The Borrowers' attention is invited to provisions of Sub-Section (8) of Section 13 of the Act in respect of time available, to redeem the Secured Assets.	
DESCRIPTION OF THE IMMOVABLE PROPERTY	
FLAT NO. 202, 2ND FLOOR, SURVEY NO. 27A, EKVAREA APARTMENTS, EKVIRA KURPA COOPERATIVE HOUSING SOCIETY LTD., REVENUE VILLAGE, KULAGAON, TAL- AMBERNATH, BADLAPUR, THANE, MAHARASHTRA- 421305, ADMEASURING ABOUT 885 SQ. FEET EQUAL TO 82.25 SQ. METRE BUILT-UP AREA + 50 SQ. METRE OPEN TERRACE ADJACENT THERETO AND BOUNDED BY	
EAST : AS PER TITLE DEEDS	WEST : AS PER TITLE DEEDS
NORTH : AS PER TITLE DEEDS	SOUTH : AS PER TITLE DEEDS
Date: 16.12.2021	Sd/- Authorised Officer
Place: THANE	INDIABULLS HOUSING FINANCE LIMITED

GE POWER INDIA LIMITED	
CIN: L74140MH1992PLC068379	
Registered Office: Regus Magnus Business Centers, 9th floor, Platina, Block G, Plot C-59, BKC, Bandra (E), Mumbai, Maharashtra - 400051	
Tel. No. : +91 22 67000500; Fax: +91 22 67000600	
Website: www.ge.com/in/ge-power-india-limited	

NOTICE TO MEMBERS	
Postal Ballot, Remote E-Voting and other related information	
1. Notice is hereby given that the resolutions set out in the Postal Ballot notice dated 29 November 2021 are proposed to be passed by the members of GE Power India Limited ("the Company") by means of Postal Ballot, only by way of remote e-voting process ("e-voting"). Notice has been sent electronically to the members whose e-mail id address is registered with the Company / KFin Technologies Private Limited ("KFinTech"), Company's Registrar and Transfer Agent / Depository Participant(s), as on Friday, 10 December 2021, i.e. the Cut-Off Date. The Company has completed electronic dispatch of Postal Ballot Notice on Monday, 20 December 2021.	
2. The Postal Ballot Notice is available on the Company's website at https://www.ge.com/in/ge-power-india-limited and on the websites of the Stock Exchanges at www.bseindia.com and www.nseindia.com and on the website of KFin Technologies Private Limited ("KFinTech") at https://evoting.kfintech.com . Members who do not receive the Postal Ballot Notice may download it from the above-mentioned websites.	
3. The material documents referred to in the Notice and Statement pursuant to Section 102 of the Act will be available for inspection in the electronic mode. Members seeking to inspect such documents can send an e-mail to investor-relations@ge.com	
4. Pursuant to the provisions of Section 108 of the Companies Act, 2013 read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 (as amended from time to time), Secretarial Standard on General Meetings (SS-2) issued by the Institute of Company Secretaries of India and Regulation 44 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, read with other applicable provisions of law the Company is pleased to provide its Members with the facility to exercise their right to vote by electronic means ("Remote E-Voting") to transact the business as set out in the Postal Ballot Notice through the Remote E-Voting facility provided by KFinTech.	
5. The Remote E-Voting period commences on Wednesday, 22 December 2021 at 9:00 a.m. IST and ends on Thursday, 20 January 2022 at 5:00 p.m. IST. The E-Voting module shall be disabled after the aforesaid time period.	
6. A person, whose name appears in the Register of Members/ Beneficial owners as on the cut-off date i.e. Friday, 10 December 2021 shall be entitled to avail the facility of Remote E-voting. Voting rights of a member/beneficial owner (in case of electronic shareholding) shall be in proportion to his/her/its shareholding in the paid-up equity share capital of the Company as on the Cut-Off Date. A person who becomes a member after the Cut-Off Date should treat this notice for information purpose only.	
7. Manner of e-voting by members holding shares in dematerialized mode, physical mode and members who have not registered their email address has been provided in the Postal Ballot Notice. The manner in which persons who have forgotten the User ID and Password, can obtain / generate the same, has also been provided in the said Notice.	
8. Manner of registering/ updating e-mail address: a) Members who hold shares in physical mode and have not registered / updated their e-mail address with the Company, can temporarily register / update the same by clicking on https://ris.kfintech.com/clientservices/postalballot/registration.aspx b) Members holding shares in dematerialized mode and have not registered / updated their e-mail address, can register / update their e-mail address with the Depository Participant(s) where they maintain their demat accounts.	
9. The resolution, if approved, shall be deemed to have been passed on the last date of e-voting i.e. 20 January 2022. The results of e-voting will be announced on or before Saturday, 22 January 2022 and will be displayed on the Company's website www.ge.com/in/ge-power-india-limited and communicated to the Stock Exchanges and National Securities Depository Limited and Central Depository Services (India) Limited and KFinTech.	
9. In case of any queries, please visit Help and FAQs section available at KFinTech website https://evoting.kfintech.com . For any grievances related to remote e-voting, please contact KFin Technologies Private Limited, Selenium Tower B, Plot Nos. 31 & 32, Financial District, Nanakramguda, Serilingampally Mandal, Hyderabad - 500032 at evoting@kfintech.com , Toll Free No. 1800 3094001.	
By order of the Board For GE Power India Limited	
Place: Noida	Kamna Tiwari
Date: 20 December 2021	Company Secretary & Compliance Officer

adani Adani Housing Finance Private Limited	
Housing Finance	Registered Office: Shikhar, Nr. Mithakhali Circle, Navrangpura, Ahmedabad-380009, Gujarat, India
	Corporate Office: One BKC, C-Wing, 1004/5, 10th Floor, Bandra Kurla Complex, Bandra (East), Mumbai 400 051, Maharashtra, India.
	CIN: U65999GJ2017PTC098960, Website: www.adanihousing.in

DEMAND NOTICE UNDER SECTION 13(2) OF THE SARFAESI ACT, 2002	
You the below mentioned Borrowers, Co-borrower(s) / Guarantor have availed loan facility(ies) from Adani Housing Finance Private Limited. (the "AHFPL") by mortgaging your immovable properties (Securities). Consequent to your defaults your loans were classified as non-performing assets. Adani Housing Finance Pvt. Ltd. for the recovery of the outstanding dues, issued demand notice under Section 13(2) of The Securitization and Reconstruction of Financial Asset and Enforcement of Security Interest Act, 2002 (the Act), the contents of which are being published herewith as per Section 13(2) of the Act read with rule 3(1) of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 as and by way of service upon you. Details of the borrowers, co-borrowers, properties mortgaged, outstanding dues, demand notice sent under Section 13(2) and amount claimed there under are given as under:	

Name of the Borrower / Co-Borrower / Guarantor / Loan Account No. / Old Loan Account No.	Mortgage Property Address	Demand Notice Date / O/s Amount / O/s Date
Abarao Suralkar Dadarav Kudaba Suralkar 8020HL00151514 KALAH000018294	All That Pieces and Parcels Of Immovable Property Flat No.304, Admeasuring 380 Square Ft (Built Up Area), Situated On The Third Floor, In The 'C' Wing Of The Building Known As "Kishanmala Park", Being Lying And Situated On Land Bearing Survey No.10, At Village Nandivli Tarfe Ambernath, Taluka Kalyan, District Thane, Within The Limits Of Grampanchayat Nandivli Tarfe Ambernath. Which is Bounded As Under :- East : Shiv Sai Dham West : Open Plot North : Other Building South : Access Road	23-Nov-21 Rs. 699148.0 As On Date : 23-Nov-21
Nathuram Shankar Charkari Nishigandha N Charkari 8020HL001040810 KALAH000034041	All That Piece and Parcel Of Flat No. 302, On The 3rd Floor, Admeasuring Area 340 Sq. Ft. (31.59 Sq. Mtrs.) Built Up, In The Building Known As "Salleela Apartment", Constructed On The Land Bearing Survey No. 45, Hissa No. 12A, Admeasuring Area 500 Sq. Mtrs., Out Of Total Area Admeasuring Oh-22R-0P+Potkharaba Oh-06R-0P, Lying Being Situated At Village Adivali-Dhokali, Taluka Ambernath And District-Thane Within The Limits Of Adivali-Dhokali Grampanchayat Within The Registration District Thane And Subregistration Uhasnagar. Which is Bounded As Under :- East : Velacy Residency West : Vison Apartment North : Under Construction Building South : Internal Road	23-Nov-21 Rs. 784989.00 As On Date : 23-Nov-21
Ravikumar Rajabhau Tukade Nitin Rajabhau Tukade Vijaya Rajabhau Tukade 8010HL001029988	All That Piece and Parcel Of Flat No 302, Admeasuring 690 Sq. Ft. Built Up Area (Including Common Areas). I.E. 64.12 Sq. Meters. On The 3rd Floor. In The E Wing Of The Building Known As "Radha Krishna Apartment". Constructed On Land Bearing Survey No. 64, Hissa No. 10, Area Admeasuring 700 Sq. Meters. Situated At Village Dode. Vangani (West), Taluka Ambernath & District Thane. Which is Bounded As Under :- East : Open Plot West : Internal Road North : Opm Plot South : Open Plot	23-Nov-21 Rs. 1257753.00 As On Date : 23-Nov-21
Jaysing Rajaram Mane Moneakshi Jaysingh Mane 801LAP001020202 BELLAP000011623	Flat No.005, Area Admeasuring 545 Sq. Ft., Built Up Area (Including Common Areas), On The Ground Floor, In The "B" Wing, Of The Building Known As "Shri Bramh Chaitanya Apartment", Constructed On Land Bearing Survey No. 24, Hissa No. 4P, Situated At Village — Dawdi, Dombivli East, Taluka — Kalyan & District Thane. Which is Bounded As Under :- East : Open Plot West : Access Road North : C Wing South : A Wing	23-Nov-21 Rs. 1474779.00 As On Date : 23-Nov-21
Hitesh Bhagwanji Shah Sudha Hitesh Shah 8010HL00116746 BELAHL000027736	All that the Piece and Parcel of Property Flat No. 03 Area Admeasuring 500 Sq.Ft. i.e. 46.46 Sq. Meters., On 1st Floor, Of Building Known As "Ashatvinayak Sadan" Constructed On Land Bearing Survey No. 224/9, 224/10, Situated At Village Kon, Bhiwandi. Which is Bounded As Under :- East : Play Ground & Road West : Open Plot North : Om Sai Apartment South : Datta Mandir	14-Dec-21 Rs. 12,17,047.00 As On Date : 10-Dec-21
Navdev Navaram Jadhav Lalita Navdev Jadhav 8010HL001015040 BELAHL000009699	All that the Piece and Parcel of Property i.e. Residential Apartment/Family Unit Bearing Immovable Of Flat No. 306 & 307, Area. 512 Sq. Fts. Built Up Area, "B" Wing, On The 3rd Floor, In The Building Known As "Rajesh Smt" Constructed On The Land Bearing Old Survey No. 205, & New Survey No. 36 Hissa No. 1 Of Village Piparni, Taluka & District Thane. Which is Bounded As Under :- East : Open Plot West : Access Road North : Chawl South : Open Space / Jay Sanskriti Apartment	14-Dec-21 Rs. 19,77,073.00 As On Date : 10-Dec-21
Krishnakant Bishwanath Jha Renu Jha 8010HL001018248 BELAHL000027732	All that the Piece and Parcel of Property Gut No. 109, Hissa No. 0, Plot No. E-3, Admeasuring 247 Sq. Ft. Of N.A. Land Situated At Village Valap, Talukapanvel, District Raigad. Which is Bounded As Under :- East : Open Plot West : Access Road North : Kasardi River South : Open Plot	14-Dec-21 Rs. 8,86,866.00 As On Date : 10-Dec-21
Sarika Vinod Marchande Vinod Anant Marchande 8010HL001015079 BOIAHL000010003	All that the Piece and Parcel of Property Flat No. 201, Area Admeasuring 390 Sq. Ft. Carpet Area, On 2nd Floor, In The Building Known As "Shri Namrata Kunj" Constructed On Land Bearing Gat/S. No. 145/70, Hissa No. 3, Plot No. 3, Situated At Village Vichumbe, Taluka — Panvel, District — Raigad. Which is Bounded As Under :- East : Road West : Under Construction North : Open Plot South : Bunglow	14-Dec-21 Rs. 10,42,995.00 As On Date : 10-Dec-21
Ganesh Maruti Jogale Janhavi Ganesh Jogale 8020HL001044883 BOIAHL000018004	All that the Piece and Parcel of Property Flat No 314 on the Third Floor Admeasuring 269.74 Square Feet i.e 25.06 Square Meters In The Building Known As "Thakur Nagari" Type D, In Building No 3 Constructed On Land Bearing Survey No 61/14/2 Admeasuring 10100 Sq. Mtrs Lying Being Suted At Village Pashthal Taluka & District Palghar. Which is Bounded As Under :- East : Under Construction West : Under Construction North : Building South : Road	14-Dec-21 Rs. 11,54,323.00 As On Date : 10-Dec-21
Ranjay Kumar Rubi Devi Mandar 8020HL001024392 BOIAHL000017988	All that the Piece and Parcel of Property Flat No. 403 Admeasuring Meters, On The 4th Floor, In The Building Known As "Shree Ganesh Residency", Boisar, Constructed On Land Admeasuring 290.81 Sq. Meters Bearing Survey No. 49 - 51, Old Survey No. 52/53/A/20, Plot No. 20, Situated At Village Katkpada, Taluka & District Palghar. Which is Bounded As Under :- East : Road West : Gaon Area North : Open Plot/Road South : Colour City Complex	14-Dec-21 Rs. 15,09,273.00 As On Date : 10-Dec-21
Shahinath Yadav Anita Shahinath Yadav 8020HL001040981 BOIAHL000017987	All that the Piece and Parcel of Property Flat No. 408, On Fourth Floor, Wing A Admeasuring 22.11 Square Meters Carpet Area In Building No.1 "Vrindavan City, Type A" In The Complex Known As "Vrindavan City" Constructed On The Land Bearing Survey No. 28/3/1, 30/3 Area Adm. 5475 Sq. Mtrs Out Of Total Area 10950 Sq.Mtrs Situated At Village Kurgaon, Taluka & Dist. Palghar. Which is Bounded As Under :- East : C Wing West : Under Construction Building North : Under Construction Building South : Open Plot	14-Dec-21 Rs. 6,04,286.00 As On Date : 10-Dec-21
Akhillesh Chaurasia Kiran Ramratan Chaurasiya 8020HL001020237 BOIAHL000017961	All that the Piece and Parcel of Property Flat No. 004 , In The " C " Wing, Having Area Admeasuring 15.53 Sq. Mtrs. Carpet Area On The Floor, Of The Building/Project Known As "Bharat Residency" Building No. 2, Constructed On The 10 Guntha Out Of The S.No. 219 H.No. 1, & S.No. 220, H.No. 6, Lying Being & Situated At Village Achole, Tal. Vasai, Dist. Palghar And Within The Limits Of Vasai Viraj City Municipal Corporation And Within The Jurisdiction Of Sub-Registrar Vasai. Which is Bounded As Under :- East : West : North : South :	14-Dec-21 Rs. 8,10,435.00 As On Date : 10-Dec-21
Arvind Harbans Pandey Gita Arvind Pandey 8020HL001020045 KALAH000034025	All that the Piece and Parcel of Property Flat No.B/203, Admeasuring 595 Square Feet (Built Up Area), Situated On The Second Floor, In The Building Known As "Shivasi Residency", Being Lying And Situated On Land Bearing Survey No.83, Hissa No.3A, At Village Sonarpada, Dombivli (East), Taluka Kalyan, District Thane. Which is Bounded As Under :- East : Under Construction Building West : Raghukul Bungalow North : C- Wing Under Constriction South : Ragu Chhaya Building	14-Dec-21 Rs. 17,56,777.00 As On Date : 10-Dec-21
Vinaykumar Kulanand Yadav Manjudevi Vinay Yadav 8020HL001044885 KALAH000030591	All that the Piece and Parcel of Property Flat No. 311, On The 3 rd Floor, Admeasuring Area 545 Sq. Ft. Built Up (50.65 Sq.Mtrs). In The Building Known As "Kashinath Apartment", Constructed On Land Bearing Survey No. 12, Hissa No. 101B, Area Admeasuring 500 Sq Mtrs. Lying Being Situated At Village-Pisavali, Taluka Kalyan District Thane,	